

August 22, 2025

National	National Stock Exchange of India Limited			BSE Limited				
Exchange Plaza, 5 th Floor			Corporate Relationship Department					
Plot No. C/1, G Block; Bandra (East)			Phiroze Jeejeebhoy Towers					
Mumbai 400 051			Dalal Street; Fort, Mumbai 400 001					
Equity	Scrip Code	RADIOCITY	Equity	quity Scrip Code 540366				
	ISIN	INE919I01024]	ISIN	INE919I01024			
NCRPS	Scrip Code	RADIOCITY	NCRPS	Scrip Code	717504			
	ISIN	INE919I04010		ISIN	INE919I04010			

Dear Sir/Ma'am,

Sub: Newspaper clippings - Disclosure under Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 enclosed herewith are the copies of newspaper advertisements published today i.e. August 22, 2025, in Business Standard (English Newspaper) and Mumbai Lakshadeep (Marathi Newspaper), *inter alia*, informing the Members about the 26th Annual General Meeting of Music Broadcast Limited scheduled to be held on Wednesday, September 17, 2025 at 1:00 p.m. (IST) through Video Conferencing/ Other Audio-Visual Means and dispatch of the Annual Report for Financial Year 2024-25 along with Notice containing details relating to e-Voting facility.

The said newspaper advertisements have also been uploaded on the website of the Company at www.radiocity.in

Kindly take the same on your record.

Yours Faithfully For Music Broadcast Limited

Arpita Kapoor Company Secretary and Compliance Officer

Encl.: As above









(This is only an Advertisement issued pursuant to Regulation 30(1) of SEBI (Issue and Listing of Non-Convertible Securities) Regulations 2021, as amended for information purposes and not a Prospectus announcement)





SAKTHI FINANCE LIMITED

Our Company was originally incorporated as "The Pollachi Credit Society Private Limited" on March 30, 1955 under the Indian Companies Act 1913. Our Company was later converted into a Public Limited Company and the name of our Company was changed to "Sakthi Finance Limited" on July 27, 1967 vide a fresh Certificate of Incorporation obtained from Registrar of Companies, Madras. The Corporate Identity Number of our Company is L65910TZ1955PLC000145. Our Company is registered as a Non-Banking Financial Company under Section 45-IA of the Reserve Bank of India Act 1934 (2 of 1934) and holds a Certificate of Registration Number 07-00252 in pursuant to it. Our Company has been classified as a "NBFC- Investment and Credit Company Deposit -Taking" (Middle Layer)

Registered Office: 62, Dr. Nanjappa Road, Post Box No. 3745, Coimbatore - 641 018, Tamil Nadu

Tel No: +91 (422) 2231471 - 474, 4236200; Website: www.sakthifinance.com; E-mail: investors@sakthifinance.com Company Secretary and Chief Compliance Officer: S. Venkatesh; Tel No: +91 (422) 4236207; E-mail: svenkatesh@sakthifinance.com

For further details of changes in Registered Office of our Company, refer Chapter titled "History and Certain Corporate Matters" beginning on page 146 of the Prospectus.

THE ISSUE

PUBLIC ISSUE BY SAKTHI FINANCE LIMITED ("THE COMPANY" OR "ISSUER") OF 15,00,000 RATED, SECURED, REDEEMABLE, NON-CONVERTIBLE DEBENTURES OF FACE VALUE OF ₹ 1,000 EACH ("NCDs") FOR AN AMOUNT NOT EXCEEDING ₹ 7,500 LAKH (HEREINAFTER REFERRED TO AS THE "BASE ISSUE SIZE") WITH AN OPTION TO RETAIN OVER-SUBSCRIPTION FOR AN AMOUNT NOT EXCEEDING ₹ 7,500 LAKH, AGGREGATING AN OVERALL AMOUNT NOT EXCEEDING ₹ 15,000 LAKH (HEREINAFTER REFERRED TO AS THE "OVERALL ISSUE SIZE"). THE ISSUE IS BEING MADE AS PER THE PROSPECTUS DATED AUGUST 1, 2025 AND PURSUANT TO THE PROVISIONS OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE AND LISTING OF NON-CONVERTIBLE SECURITIES) REGULATIONS 2021, AS AMENDED ("SEBI NCS REGULATIONS"), THE COMPANIES ACT 2013 AND THE RULES MADE THEREUNDER, AS AMENDED TO THE EXTENT NOTIFIED AND SEBI MASTER CIRCULAR. THE ISSUE IS NOT UNDERWRITTEN.

OUR PROMOTERS: Dr. M.MANICKAM and Mr. M.BALASUBRAMANIAM

ISSUE CLOSES TODAY, FRIDAY, AUGUST 22, 2025[®]

The Issue shall remain for subscription from 10:00 a.m. to 5:00 p.m. on all working days, during the issue period i.e. from August 8, 2025 (Issue Opening Date) to August 22, 2025 (Issue Closing Date). Application forms for the Issue will be accepted from 10:00 a.m. to 5:00 p.m. during the issue period. On the Issue closing date, application forms will be accepted only from 10:00 a.m. till 3.00 p.m. (Indian Standard Time) and uploaded until 5.00 p.m. (Indian Standard Time) or such extended time as may be permitted by the BSE Limited. For further details, please refer "Terms of the Issue - Issue Programme" on page 214 of this Prospectus.

ASBA*

Smart way of Application!

Mandatory in public issues from 1 October 2018. No cheques will be accepted. Application Supported by Blocked Amount ("ASBA") is a better way of applying to issues by simply blocking the funds in the bank account.



UPI-Now mandatory for ASBA for Retail Individual Investors ("RIIs") applying for NCDs for an amount up to ₹5 Lakh Investors are required to ensure that the bank account used for bidding is linked to their PAN. All retail investors applying in Public Issue of NCDs through intermediaries (viz. Syndicate members, registered Stock Brokers, Registar to an Issue and Transfer Agent and DPs) where the application amount is up to ₹5 Lakh shall only use UPI for the purpose of blocking of funds and provide his / her bank account linked UPI - ID in the bid-cum application form. Retail Individual Investors also have the option to submit the application directly to the ASBA Bank (SCSBs) or to use the facility of linked on-line trading, demat and bank account.

ASBA has to be availed by all the investors. UPI may be availed by RIIs.

For details on the ASBA and UPI process, please refer to the details given in ASBA Form and abridged prospectus and also please refer to the section "Issue Procedure" beginning on page 224 of the Prospectus. The Process is also available on the website of Association of Investment Bankers of India ("AIBI") and Stock Exchanges in the General Information Document. ASBA bid-cum application forms can be downloaded from the websites of BSE Limited ("BSE") and can be obtained from the list of banks that is displayed on the website of the Securities and Exchange Board of India ("SEBI") at www.sebi.gov.in.

List of banks supporting UPI is also available on the website of SEBI at www.sebi.gov.in. For the list of UPI Apps and Banks live on IPO, please refer to the link, www.sebi.gov.in. HDFC Bank Limited has been appointed as Sponsor Bank for the Issue, in accordance with the requirements of the SEBI Master Circular. For Issue related grievance, investors may contact by e-mail: tushar.gavankar@hdfcbank.com, siddharth.jadhav@hdfcbank.com, eric.bacha@hdfcbank.com, pravin.teli2@hdfcbank.com, sachin.gawade@hdfcbank.com.

Credit Rating [ICRA] BBB (Stable) by ICRA Limited

Allotment on First Come First Serve Basis ^

^ Determined on the basis of date of application on the electronic bidding platform of BSE Limited. For detailed terms and conditions, refer to Prospectus dated August 1, 2025 SPECIFIC TERMS AND CONDITIONS OF THE ISSUE OF NCDs

The principal terms of each option of NCDs are set out below

Option	Ι#	II [@]	III [#]	IV [@]	V [#]	VI [@]	VII [@]	
Frequency of interest payment	Monthly	Cumulative	Monthly	Cumulative	Monthly	Cumulative	Cumulative	
Minimum Application	₹ 10,000 (10 NCDs) (across all Options)							
In Multiples of thereafter	₹ 1,000 (1 NCD) after minimum application							
Face Value and Issue Price / NCD ₹ 1,000								
Category of investors who can apply	All categories of Investors (I, II, III and IV)							
Tenor	24	24	36	36	60	60	85	
Coupon (% per annum) for all Category of Investor(s)	9.00	N.A.	9.00	N.A.	10.25	N.A.	N.A.	
Effective Yield (% per annum) for all Category of Investor(s)	9.00	9.31	9.00	9.31	10.25	10.65	10.38	
Mode of interest payment	Through various modes of payment available							
Amount (₹/NCD on maturity for all Category of Investor(s))*	1000.00	1194.83	1000.00	1306.05	1000.00	1658.72	2013.13	
Maturity / Redemption Date (from the deemed date of allotment) (in months)	24	24	36	36	60	60	85	
Put and Call option	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	

Our Company shall allocate and allot Option III NCDs wherein the Applicants have not indicated their choice of the relevant NCD Option

- # In respect of Option (Monthly Interest payment), Payment of Interest will be made to those NCD Holders whose names appear in the register of NCD holders (or to first holder in case of joint-holders) as on Record Date and will be paid on monthly basis. Interest will be calculated from the 1st day till the last day of the month on an actual basis during the tenor of such NCDs and paid on the first working day of every subsequent month. For the first interest payment for NCDs under the monthly options, if the Deemed Date of Allotment is prior to fifteenth of that month, the interest for that month will be paid on the first day of subsequent month and if the Deemed Date of Allotment is post the fifteenth of that month, interest from the Deemed Date of Allotment till the last day of the subsequent month will be clubbed and paid on the first working day of the month next to that subsequent month
- General of the instruction of the purpose of deduction of tax, interest will be deemed to accrue every year and tax will be deducted on the accrued interest in each financial year, if required.
- Subject to applicable tax deducted at source, if any. In case of customer who has not initiated action for linking Aadhaar with PAN, tax will be deducted at the applicable higher rates.

Allotment shall be made in consultation with BSE Limited ("BSE"). Designated Stock Exchange, on first come first serve basis, based on the date of upload of each application on electronic book with Stock Exchange, in each Portion subject to

Listing: The NCDs offered through this Prospectus dated August 1, 2025 are proposed to be listed on BSE. For the purpose of the Issue, BSE shall be the Designated Stock Exchange. Our Company has obtained 'in-principle' approval for the Issue from the BSE by its letter bearing reference DCS/BM/PI-BOND/10/25-26 dated July 29, 2025.

Disclaimer Clause of RBI: The company is having a valid certificate of registration dated April 17, 2007 bearing registration No. 07-00252 issued by the Reserve Bank of India under section 45-IA of the Reserve Bank of India Act 1934. However, a copy of this prospectus dated August 1, 2025 has not been filed with or submitted to the Reserve Bank of India ("RBI"). It is distinctly understood that this prospectus should not in any way be deemed or construed to be approved or vetted by RBI, RBI Does not accept any responsibility or quarantee about the present position as to the financial soundness

of the issuer or for the correctness of any of the statements or representations made or opinions expressed by the issuer and for discharge of liability by the issuer. By issuing the aforesaid certificate of registration dated April 17, 2007 to the issuer, RBI neither accepts any responsibility nor quarantee for the payment of any amount due to any investor In respect of the Disclaimer Clause of ICRA Limited: ICRA ratings should not be treated as recommendation to buy, sell or hold the rated

debt instruments. ICRA ratings are subject to a process of surveillance, which may lead to revision in ratings. An ICRA rating is a symbolic indicator of ICRA's current opinion on the relative capability of the issuer concerned to timely service debts and obligations, with reference to the instrument rated. Please visit our website www.icra.in or contact any ICRA office for the

latest information on ICRA ratings outstanding. All information contained herein has been obtained by ICRA from sources believed by it to be accurate and reliable, including the rated issuer, ICRA, however, has not conducted any audit of the rated issuer or of the information provided by it. While reasonable care has been taken to ensure that the information herein is true, such information is provided 'as is' without any warranty of any kind and ICRA in particular, makes no representation or warranty, express or implied, as to the accuracy, timeliness or completeness of any such information. Also, ICRA or any of its group companies may have provided services other than rating to the issuer rated. All information contained herein must be construed solely as statements of opinion and ICRA shall not be liable for any losses incurred by users from any use of this

Credit Rating and Rationale: The NCDs proposed to be issued by our Company have been rated by ICRA Limited ("ICRA") ICRA has, by its letter no. ICRA/Sakthi Finance Limited / 15072025/3 dated July 15, 2025 and rationale dated July 16, 2025 assigned a rating of "[ICRA] BBB (Stable)" for an amount of ₹ 15,000 lakh. The rating given by ICRA Limited is valid as on the date of this Prospectus and shall remain valid until the rating is revised or withdrawn. The rating of the NCDs by ICRA indicates moderate degree of safety regarding timely servicing of financial obligations and carry moderate credit risk. The rating provided by ICRA may be suspended, withdrawn or revised at any time by the assigning rating agency and should be evaluated independently of any other rating. The rating is not a recommendation to buy, sell or hold the NCDs and investors should take their own decisions. Please refer to Appexure B of the Prospectus for rationale for the above ratings.

Disclaimer Clause of BSE: It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the Draft Offer Document has been cleared or approved by BSE Limited nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Prospectus. The investors are advised to refer to the Draft Offer Document / Offer Document for the full text of the Disclaimer clause of the BSE Limited. Availability of Prospectus: Full copy of the Prospectus will be available for download on the websites of BSE

the Lead Manager, the Issuer and SEBL i.e. www.bseindia.com, www.bonanzaonline.com, www.sakthifinance.com and www.sebi.gov.in respectively. Physical copies of the Prospectus can be obtained from the Company's Registered Office as well as from the office of the Lead Manager. Availability of Application Forms: Physical copies of the Abridged Prospectus containing the salient features of the

Prospectus together with Application Forms may be obtained from Registered Office of the Company, office of the Lead Manager, Lead Broker(s), designated branches of the SCSB and Trading Members. Electronic Application Forms will be available on the website of the Stock Exchange and SCSBs that permit submission of ASBA Applications electronically. Application Forms may be downloaded from the websites of the Company, Stock Exchange, Lead Manager and Lead Brokers www.bonanzaonline.com, vckgroup.com and https://goldenpi.com.

Public Issue Account Bank and Sponsor Bank: HDFC Bank Limited. Refund Bank: HDFC Bank Limited

LEAD MANAGER TO THE ISSUE



BONANZA PORTFOLIO LIMITED

Bonanza House, Plot No. M-2, Cama Industrial Estate Walbhat Road, Behind The Hub Goregaon (East), Mumbai - 400 063 Tel No: + 91 022 68363773 / +91 011 61271909 **Email**: swati.agrawal@bonanzaonline.com abhay.bansal@bonanzaonline.com

Website: www.bonanzaonline.com nvestor Grievance Email: mbgrievances@bonanzaonline.com Contact Person: Ms. Swati Agrawal / Mr. Abhay Bansal Compliance Officer (Merchant Banking): Ms. Swati Agrawal SEBI Registration No: INM000012306 CIN: U65991DL1993PLC052280

REGISTRAR TO THE ISSUE

MUFG MUFG Intime

MUFG INTIME INDIA PRIVATE LIMITED (Formerly known as 'Link Intime India Private Limited')

C-101, 247 Park, First Floor, Lal Bahadur Shastri Marg Vikhroli (West), Mumbai - 400 083 Tel No : + 91 810 8114949 Fax No: + 91 022 49186060 E-mail: sakthifin.ncd_2025a@in.mpms.mufg.com

Website: https://in.mpms.mufg.com Investor Grievance E-mail: sakthifin.ncd_2025a@in.mpms.mufg.com Compliance Officer: Mr. B.N. Ramakrishnan Contact Person : Ms. Shanti Gopalkrishnan SEBI Registration No: INR000004058 CIN: U67190MH1999PTC118368

DEBENTURE TRUSTEE



CATALYST TRUSTEESHIP LIMITED "GDA House", Plot No. 85, Bhusari Colony (Right)

CIN: U74999PN1997PLC110262

Paud Road, Pune - 411 038 Tel No: + 91 22 49220555 Fax No: + 91 022 49220505 Email: Compliance CTL-Mumbai @ctltrustee.comWebsite: https://catalysttrustee.com Investor Grievance Email: grievance@ctltrustee.com Contact person: Mr. Vihang Chavan Compliance Officer: Ms. Kalyani Pandey SEBI Registration No: IND000000034

Sakthi Finance Limited 62, Dr. Nanjappa Road, P.B.No.3745 Coimbatore - 641018, Tamil Nadu Tel No: +91 (422) 4236207

S.Venkatesh

Fax No: +91 (422) 2231915 Email: svenkatesh@sakthifinance.com Website: www.sakthifinance.com

Investors can contact the Chief Compliance Office or the Registrar to the Issue in case of any pre-issue or post-issue related problems, such as non-receipt of Allotment advice, credit of Allotted NCDs in beneficiary accounts, refund instruments and interest on the Application Amounts. CIN: L65910TZ1955PLC000145

CHIEF COMPLIANCE OFFICER

CATALYST TRUSTEESHIP LIMITED has, by its letter dated June 5, 2025, given its consent for its appointment as Debenture Trustee to the Issue and for its name to be included in the Prospectus and in all the subsequent periodical communications sent to the nolders of the Debentures issued pursuant to this Issue

Note: Capitalized terms not defined herein shall have the same meaning as assigned to such terms in the Prospectus dated August 1, 2025.

Information required under Section 30 of the Companies Act 2013

• Contents of Memorandum of the Company as regards to the objects: Investors are advised to refer Objects Clause of Memorandum of Association of the Company. Memorandum of Association is a material document for inspection in relation to the

Issue. For further details, refer to Section "Material Contracts and Documents for Inspection" on page 327 of the Prospectus.

• Liability of members of the Company: Limited by Shares • Names of the signatories to the Memorandum: The signatories to the Memorandum of Association were Dr. N.Mahalingam and Mr. A. Subramaniyam who had subscribed to 10 and 5 equity shares of ₹1,000 each, respectively of the Compa

Amount of share capital of the Company and capital structure Disclaimer of the Issuer: Sakthi Finance Limited is, subject to market conditions and other considerations, proposing a Public issue of 15,00,000 NCDs of face value

Amount (₹ Lakhs) **Particulars** 13,000.00 Authorised share capital

₹ 1,000 each for an amount not exceeding ₹ 7,500 lakh with an option to retain over-subscription for an amount not exceeding ₹ 7,500 lakh, aggregating an overal amount not exceeding ₹ 15,000 lakh by way of Prospectus dated August 1, 2025 filed with the Registrar of Companies, Tamilnadu, Coimbatore in terms of Section 26 of the Companies Act 2013 along with the endorsed / certified copies of all requisite documents, SEBI and BSE. For further details, refer to the Chapter titled "Material Contracts and Documents for Inspection" beginning on page 327 of the Prospectus. Investors should note that the investment in NCDs involves a high degree of risk and the Investors are advised to take any decision to invest in the NCDs pursuant to their examination of the Issuer and on the $basis of disclosures \, made \, in \, the \, Prospectus. \, Refer \, the \, Section \, titled \, "\textit{Risk Factors}" \, beginning \, on \, page \, 20 \, of \, the \, Prospectus \, for \, the \, risks \, in \, this \, regard.$

For and on behalf of Board of Directors of Sakthi Finance Limited

Vice Chairman and Managing Director

talbros AUTOMOTIVE COMPONENTS LIMITED

CIN: L29199HR1956PLC033107

Regd. Office: 14/1,Mathura Road, Faridabad, Haryana -121003
Tel No.: 0129-4960482, E-mail: seema_narang@talbros.com Website: www.talbros.com INFORMATION REGARDING 68TH ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 68th Annual General Meeting ('AGM') of Talbros Automotive Components Limited (the 'Company') will be held at 12:30 P.M. (IST) or Thursday, 25th September, 2025 through Video Conferencing/ Other Audio Visua Means (VC/OAVM') in compliance with all the applicable provisions of the Companie Act. 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of ndia (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 20/2020 dated 5" May, 2020, and 19" September 2024, respectively read with other circulars issued by the Ministry of Corporate Affairs, as may be relevant in his regard (collectively referred to as 'MCA Circulars'), Circular No. SEBI/HO/PoD 2/P/CIR/2023/4 dated 5° January, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 3rd October, 2024 issued by SEBI and other applicable circulars

business as set out in the Notice of the 68th AGM of the Company. Pursuant to the MCA Circulars, the electronic copies of Notice of the 68th AGM of the Company along with the Annual Report for Financial Year 2024-25 and the login details for joining the AGM through VC/OAVM including e-voting, will be sent electronically through e-mail to all members whose e-mail IDs are registered with the Company Depository Participant(s). The Members can join and participate in the AGM ONLY through VC/OAVM facility. The instructions for joining the AGM shall be provided in the Notice of the AGM. The Members participating through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Act. The Notice of the AGM will also be available on the Company's website https://www.talbros.com/, and the relevant section of the websites of the Stock Exchanges on which securities of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited (agency for providing the remote e-voting and e-voting facility) at www.evoting.nsdl.com. The requirement of sending physical copies of the Annual Report has been dispensed with vide above mentioned Circulars. However, a member may demand the physical copy of the same by writing to us at seema_narang@talbros.com.

ssued in this regard, (collectively referred to as 'SEBI Circulars'), to transact the

The members who are holding shares in physical form or who have not registered their email addresses with the Company can cast their vote through remote e-voting or through the e-voting system during the AGM as per the manner provided in the Notice o

Members holding shares in physical form may get their e-mail ids registered by submitting the duly filled and signed Form-ISR 1 (available a nttp://karisma.kfintech.com/downloads/2Form_ISR-1.pdf) for updating their KYC details along with necessary documents to our RTA- M/s KFin Technologies Ltd. at Karvy Selenium Tower-B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampall Hyderabad, Rangareddi, Telangana India 500 032, India, E-mail rajeev.kr@kfintech.com providing their name, folio number, scanned copy of the share certificate (front and back) and self-attested scanned copy of PAN and Aadhar Card ir support for registering e-mail address.

Members may further note that Board of Directors in its meeting held on 26th May, 2025 has considered and recommended the Final Dividend of Rs. 0.50p per fully paid up equity share of Rs. 2/- each, for financial year ended 31st March, 2025, subject to the approval of the members in the ensuing AGM. The Final Dividend, if approved will be paid to the members holding shares on Record date i.e. Friday, 12th September, 2025.

Further, the Company has fixed Thursday, 18th September, 2025 as the Cut-off date for the purpose of determining the eligibility of shareholders to vote on the resolutions set ou n the Notice of 68th AGM. Shareholders whose shareholding is in dematerialized mode are requested to notify any

change in e-mail ID or address or bank account details to their respective Depositor Participant(s). Shareholders who are holding shares in physical mode are requested to opt for the Electronic Clearing System ('ECS') mode to receive dividend directly in their oank accounts through ECS.

The members may be aware that, in terms of the provisions of the Income Tax Act 1961("IT Act"), as amended by the Finance Act, 2020, dividend paid or distributed by the Company on or after April 1, 2020 is taxable in the hands of shareholders. The Compan shall therefore deduct TDS at the time of payment of Dividend, Deduction of TDS wil depend upon the residential status of the shareholders and the necessary document submitted by them and accepted by the Company in accordance with the applicable provisions of the Act

The above information is being issued for the information and benefit of all the members of the Company and in compliance with the MCA Circulars and SEBI Circulars

For Talbros Automotive Components Limited

(Seema Narang)

Radio City

Place: Faridabad Date: 21st August, 2025

Music Broadcast Limited

CIN: L64200MH1999PLC137729 ered Office: 5th Floor, RNA Corporate Park, Off. Western Express Highway, Kalanagar, Bandra (East), Mumbai - 400051 Tel: +91 22 66969100 Website: www.radiocity.in Email id: investor@myradiocity.com

NOTICE OF 26TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING

NOTICE is hereby given that the 26th Annual General Meeting ("AGM") of the Members of MUSIC BROADCAST LIMITED ("the Company") scheduled to be held in compliance with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange loard of India, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") or Wednesday, September 17, 2025 at 01:00 p.m. (IST), and the audited financial statements for, the financial year 2024-25, along with the Board's Report, Auditors' Report and other documents as required to be attached thereto, have been sent on August 21, 2025, tronically, to the members of the Compan

Further, in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ('Listing Regulations'), a letter is being sent to the shareholders whose email addresses are not registered with the Company/DP, providing web-link for accessing the Annual Report for the FY 2024-25.

The Annual Report 2024-25 along with the Notice and Explanatory Statement of the 26th AGM is available on the website of the Company at www.radiocity.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of Company's Registrar and Transfe Agent, KFin Technologies Limited ("KFintech") at https://evoting.kfintech.com. Members attending the AGM through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum unde Section 103 of the Act. In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Managemer

& Administration) Rules, 2014 as amended from time to time, the Secretarial Standard-2 or General Meetings issued by Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the Listing Regulations, as amended and the MCA Circulars, Members holding the equity hares either in physical or demat form as on Thursday, September 11, 2025 (i.e. cut-off date) are provided with the facility to cast their vote electronically, through the e-voting services provided by KFintech, on all the resolutions set forth in the Notice of AGM using the electronic voting system either by (a) remote e-voting or (b) e-voting at the AGM.

The voting rights of Members shall be in proportion to the shares held by them in the paid-u equity share capital of the Company as on the Cut-off date. The remote e-voting period commences from Sunday, September 14, 2025 (9:00 a.m.

IST) and ends on Tuesday, September 16, 2025 (5:00 p.m. IST). During this period, Membe may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by KFintech at 5:00 p.m. on Tuesday, September 16, 2025 and Members shall not be allowed to vote through remote e-voting thereafter. The Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date, shall only be entitled for availing the remote e-voting facility or e-voting at the AGM, as the case may be to cast their vote. Any person who is not a Member as on the cut-off date should treat this notice for information purpose only. Once the votes on the resolutions are casted by the Member, it cannot be subsequent changed or vote again. The Members attending the AGM, who have not exercised their vote by remote e-voting

would be able to exercise their voting right at the AGM by logging into the e-voting portal of Kfintech. The Members who have exercised their vote through remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to vot again at the AGM. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Compa

after dispatch of the Notice and holding shares as of cut-off date, may obtain the login Id and password by sending a request at einward.ris@kfintech.com. However, if you are already registered with KFintech for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forget your password, you can reset it by using "Forge User ID/Password" option available on https://evoting.kfintech.com/

The manner of remote e-Voting and e-Voting at AGM by the Member holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their emai addresses is provided in the Notice of the AGM.

In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Member

may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of Kfintech Website at https://evoting.kfintech.com or contact Mr. Anandan K, (Unit: Music Broadcast Limited) of KFIN Technologies Limited, Selenium Building, Tower B, Plot No.31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Hyderabad, Rangareddi, Telangana - 500 032 or at evoting@kfintech.com or call Kfintech's Toll-Free No. 1-800-34-54-001 or through their Website at www.kfintech.com for any furthe

The Results on Resolutions shall be declared by the Chairman or any other person authorize by him within 2 working days of the conclusion of the AGM and the Resolutions will be deemed to be passed on the AGM date subject to receipt of the requisite number of votes i favor of the Resolutions. The Result declared along with the Scrutinizer's Report will be available on the corporate website of the Company at www.radiocity.in and on Kfintech's vebsite at https://evoting.kfintech.com and communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

For Music Broadcast Limite

Place: Mumbai Arpita Kapoo Date: August 21, 2025 Company Secretary & Compliance Office



Issued, subscribed and paid - up share capital

Securities Premium (as on 31.03.2025)

Date: August 21, 2025

Place: Coimbatore



8,625.74

1,429.80















मुंबई लक्षदीप 🧐

नोंदणीकत कार्यालय : ५ वा मजला. आरएनए कॉर्पोरेट पार्क, पश्चिम द्रतगती मार्गाजवळ, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१. दूर.: + ९१ २२ ६६९६९१००

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स व सेक्युरिटी ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया योच्याद्वारे जारी परिपत्रकांअंतर्गत २६ व्या एजीएममध्ये विहित विषयांवर विचारविनिमय करण्याकरित म्यु<mark>झिक ब्रॉडकास्ट लिमिटेड (''कंपनी'')</mark> च्या सभासदांची २६ वी वर्षिक सर्वसाधारण सभा **(''एजीएम'**' बुधवार, दि. १७.०९.२०२५ रोजी दु. १.०० वाजता (भा. प्र. वे.) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''**ओएव्हीएम**'') सुविधेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे तसेच यासमवेत संलग्न वार्षिक अहवाल, लेखापरीक्षकांचाअहवाल व अन्य दस्तावेज कंपनीच्या सभासदांना दि.

२१.०८.२०२५ रोजी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्यात आल्या आहेत. तसेच, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियमन, २०१५ चे विनियमन ३६ (१)(बी) (सूची विनियमन) यांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदोंचे ई-मेल पत्ते कंपनी/डीपी यांच्याकडे गेंदवलेले नसतील अशा सभासदांना वित्तीय वर्ष २०२४-२५ करिताचा वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठीची वेबलिंक उपलब्ध करणारे पत्र कंपनीद्वारे पाठवण्यात येत आहे.

२६ व्या एजीएमची सूचना व स्पष्टिकरण अहवालासमवेत वार्षिक अहवाल २०२४-२५ हे दस्तावेज कंपनीची वेबसाइट <u>www.radiocity.in</u> वर तसेच स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वर व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट www.nseindia <u>com</u> वर तसेच कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड (केफिन टेक) यांची नेबसाइट <u>https://evoting.kfintech.com</u> वरही उपलब्ध आहेत. कायद्याचे अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमात्न सहभाग घेणारे सभासद कोरमकरिता गणले जातील.

ायद्याचे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रुल्स, २०१४ चे नियम २० वेळोवेळी सुधारित केल्यानुसार, भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे जारी सर्वसाधारण सभावरील सचिवालयी निकष २ तसेच सूची विनियमनांचे विनियमन ४४, सुधारित केल्यानुसार तसेच एमसीए परिपत्रके यांच्य अनुपालनांतर्गत गुरुवार, दि. ११.०९.२०२५ (अर्थात निर्धारित अंतिम तारीख) रोजीनुसार कागदोपत्री वा डीमेंट स्वरूपातील भागधारक असलेले सभासद ए) परोक्ष ई-मतदान किंवा बी) एजीएममध्ये ईमतदानाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून आपली मते केफिनटेक यांच्याद्वारे पुरविण्यात आलेल्य ई-मतदान सेवांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देऊ शकतील

नभासदांचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारखेनुसार कंपनीच्या प्रदानित समभाग भांडवलामध्ये धार केलेल्या शेअर्सच्या प्रमाणात असेल.

परोक्ष ई-मतदान कालावधी **रविवार, दि. १४.०९.२०२५ रोजी स. ९.०० वाजता (भा. प्र. वे.) सुरू होई**ल आणि मंगळवार, दि. १६.०९.२०२५ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल. सदर कालावध सभासद आपली मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देऊ शकतील. मंगळवार, दि. १६.०९.२०२५ रोजी सायं ..०० वाजता परोक्ष ई-मतदानाचे मोड्युल केफिनटेक यांच्याद्वारे बंद करण्यात येईल व सभासदांन त्पश्चात परोक्ष ई-मतदानाद्वारे मत देता येणार नाही. निर्धारित अंतिम तारखेस कागदोपत्री स्वरूपातील किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपातील भागधारक असलेले सभासद केवळ परोक्ष ईमतदान किंवा एजीएममध्ये ईमतदान सुविधा प्राप्त करण्यास पात्र असतील. निर्धारित अंतिम तारखेस सभासद नसलेल्या व्यक्तींनी . सदर सूचना केवळ माहितीसाठी समजावी. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला बदलता येणार नाही.

परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत न दिलेले एजीएममध्ये उपस्थित असलेले सभासद केफिनटेक यांच्या ई-म तदान पोर्टलवर लॉग इन करून एजीएममध्ये आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील. ज्या सभासदार्न एजीएमच्या आधी परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले असेल तेसुद्धा एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभाग घेऊ शकतील, परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही.

एखाद्या व्यक्तीने सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व कंपनीची सभासद बनल ासेल व निर्धारित अंतिम तारखेनुसार भागधारक असल्यास सदर व्यक्ती <u>einward.ris@kfintech.com</u> येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकतील. तथापि, तुम्ही यापूर्वीच जर केफिनटेक् यांच्याकडे परोक्ष ई-मतदानासाठी नोंदणीकृतअसल्यास तुम्ही तुमचे मत देण्यासाठी तुमचा विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरू शकाल. तुम्ही पासवर्ड विसरला असल्यास https://evoting.kfintech.com वर उपलब्ध <u>Forget User ID/Password</u> हा पर्याय वापरून तो प्राप्त करू शकता.

डीमटेरियलाइज्ड स्वरूपातील, कागदोपत्री स्वरूपातील तसेच ज्यांनी आपले ई-मेल पत्ते नोंदवलेत नसतील अशा सभासदांकरिता परोक्ष ई-मतदान व एजीएममध्ये ई-मतदानाचे स्वरूप एजीएमच्या सुचनेत दिलेले आहे.

इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे दिलेल्या मतदानासंदर्भात कोणतीही शंका व/किंवा तक्रार असल्यास सभासदां-केफिनटेक यांची वेबसाइट <u>https://evoting.kfintech.com</u> च्या download section वर उपलब्ध Help & Frequently Asked Questions (FAQs) व E-voting user manual वाचावे किंवा श्री. आनंदन के. (युनिट : म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड) केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड, सेलेनियम बिल्डिंग टॉवर बी, प्लॉट ३१-३२, फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली, हैदराबाद, रंगारेड्डी, ालंगणा – ५०० ०३२ येथे संपर्क साधावा किंवा <u>evoting@kfintech.com</u> वर ई-मेल पाठवावा किंव केफिनटेक यांचा टोल फ्री क्र. १-८००-३४-५४-००१ वर किंवा त्यांची वेबसाइट <u>www.kfintech.cor</u> वर पढील कोणत्याही स्पष्टिकरणाकरिता संपर्क साधावा.

रजीएमच्या समाप्तीपासून २ कार्यदिवसांच्या आत अध्यक्षांद्वारे किंवा त्यांच्याद्वारे अधिकृत अन्य व्यक्तीद्वां ठरावावरील निकाल घोषित करण्यात येईल व ठराव हे एजीएमच्या दिवशी मंजूर झाले आहेत असे समजण्या येईल, जी बाब ठरावाच्या समर्थनार्थ आवश्यक संख्येची मते प्राप्त होण्याच्या अधीन असेल. परीनिरीक्षकांच्य . अहवालासमवेत घोषित करण्यात आलेला निकाल कंपनीची कॉर्पोरेट वेबसाइट <u>www.radiocity.in</u> वर तसेच केफिनटेक यांची वेबसाइट <u>https://evoting.kfintech.com</u> वर उपलब्ध असेल व ते बीएसई लिमिटेडल तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडला कळविण्यात येईल

> म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड करित सही/ अर्पिता कपू

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

COMFORT

COMFORT COMMOTRADE LIMITED CIN: L51311MH2007PLC175688

Registered Office: A-301, Hetal Arch, Opp Natraj Market, S. V. Road, Malad (West), Mumbai - 400064 Phone No.: 022 - 6894 8500 / 08 / 09, Fax: 022-2889 2527;

दिनांक : २१.०८.२०२५

information purpose only.

Email: <u>ipo-commotrade@comfortsecurities.co.in;</u> Website: <u>www.comfortcomm</u> NOTICE OF 18th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION, BOOK CLOSURE AND RECORD DATE

In continuation of our newspaper notice published on Tuesday, August 19, 2025, NOTICE is hereby given that the 18th Annual General Meeting ('AGM/ the Meeting') of the Members of COMFORT COMMOTRADE LIMITED ('the Company') will be held on Friday, September 12, 2025 at 04:00 P.M. IST through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OVAM), to transact the business as stated in the AGM Notice, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Bules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with all applicable circulars on the matter issued from time to time by the Ministry of Corporate Affairs ("MCA" and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), without the physical presence of the Members at the common venue.

The Annual Benort of the Company including AGM Notice for the financial year 2024-2025 ("Annual Report of the Company including AGM Notice for the financial year 2024-2025 ("Annual Report of the Company including AGM Notice for the financial year 2024-2025). Renort") were sent through electronic mode only to all those members whose Email IDs are registered with the Company or its Registrar and Share Transfer Agent ("RTA") or the Depositories, in accordance with the MCA and the SEBI circulars and same has been completed on Wednesday, August 20, 2025 Further, as per the SEBI Listing Regulations a letter providing the web-link, including the exact path where Annual Report for the financial year 2024-25 is available, were sent to those Members whose e-mail address are not registered with the Company.

Members can join and participate in the AGM through VC/ OAVM facility only. The detailed instructions for joining the AGM and the manner of casting vote through remote electronic voting ("remote e-voting") or the e-voting system during the AGM are provided in the Notice of the AGM Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorur under Section 103 of the Act. The Annual Report along with the Notice is available on the Company's website at www.comfortcommotrade.com/investor-relations and on the website of the Stock Exchange where shares of the Company are listed i.e., BSE Limited at www.bseindia.com. Further, the Notice is also available on the website of National Securities Depository Limited ("NSDL") a

www.evoting.nsdl.com. address with the Company/ its RTA/ the Depositories and/ or who has acquired shares and become the members of the Company after the dispatch of notice and holding shares as of the cut-off date, i.e., Friday, September 05, 2025 can obtain login details for joining the AGM through VC/OAVM facility including remote e-voting/e-voting by sending a request at evoting@nsdl.co.in and may also refer to the voting instructions on the NSDL website. However, if a member is already registered with NSDL then they can use their existing User ID and password for casting vote or following the procedure as mentioned in the AGM Notice, Further, any person, who ceases to be the Member of the Company as on the cut-off date and is in receipt of this communication, shall treat the same fo

E-VOTING: NOTICE is also hereby given that pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of SEBI Listing Regulations, the Company is providing a facility to the members to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said meeting. The Company has availed the services of NSDL to provide the facility of remote e-voting /e-voting during the AGM Members whose name are recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting during the meeting. The voting rights of Members shall be in proportio

to their shares in paid up equity capital of the Company as on the cut-off date The remote e-voting facility would be available during the following period:

Commencement of remote e-voting From 9:00 A.M. IST on Tuesday, September 09, 2025 End of remote e-voting Up to 5:00 P.M. IST on Thursday, September 11, 2025 During this period, shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date may cast their vote electronically. The remote e-votin module shall be disabled by the NSDL for voting thereafter. The facility of e-voting will also be mad available during the AGM. Only those members attending the AGM through VC/OAVM, who have not cast their vote through remote e-voting and are otherwise not barred from doing so, will be able to vote during the AGM. A member may participate in the AGM even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again during the AGM. Once the vote is cast

by the Member, they shall not be allowed to change it subsequently. The Company has appointed, Mrs. Ramadevi Venigalla, Practicing Company Secretary (Membership No. FCS 7345 and CP No. 17889) as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and

Members, who need assistance and/or having any grievances before or during the AGM regarding e-voting facility and/ or VC/ OAVM facility, may contact NSDL for technical assistance viz. Ms. Rimpa Bag at evoting@nsdl.co.in/ rimpaB@nsdl.com or call on toll free no: 022 - 4886 7000 or email at ipo-commotrade@comfortsecurities.co.in or call at Tel. No. 022-68948508/09.

Members may note that the Board of Directors at its Meeting held on Tuesday, May 06, 2025, has recommended a final Dividend of 5% (Five percent) of the Paid-up Equity Share Capital of the

Company, i.e., Rs. 0.50/- (Fifty Paise Only) per equity share of Face Value of Rs. 10/- (Rupees Ten Conjay, i.e., its 200 fe inty lase only pare equity share or lace value of its for indees and only each for the financial year ended March 31, 2025, subject to approval of the shareholders at the ensuing AGM of the Company. The Dividend, if approved at the AGM, will be paid within 30 days of the AGM. The Company has fixed **Friday**, **September 05**, **2025** as the 'Record Date' for determinir eligible equity shareholders for dividend.

as amended by and read with the provisions of the Finance Act, 2020, dividend declared and paid by any company with effect from April 01, 2020, is taxable in the hands of Shareholders and such company is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid to the Shareholders at the applicable rates. For more details, please refer to email communication sent to shareholders for the purpose of TDS, the above information is also available on the website of the Company at

www.comfortcommotrade.com.

NOTICE is hereby given that the Record Date for the purpose of AGM and Final Dividend is Friday

By Order Of The Board of Directors O Comfort Commotrade Limited

Din: 06408167

SUPRA PACIFIC FINANCIAL SERVICES LIMITED

CIN: LL74140MH1986PLC039547

Dreamax Height, Shop No. I, First floor, Upadhyay Compound, Jija Mata Road, Near PumpHouse, Andheri East, Chakala Midc, Mumbai, Mumbai, Maharashtra, India, 400093 Phone:0484- 6735544 Email: cs@suprapacific.com Website: www.suprapacific.com

POSTAL BALLOT NOTICE

Notice is hereby given that pursuant to provisions of Section 110 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules 2014, the read with the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, followed by General Circular Nos. 20/2020 dated May 5, 2020, 9/2023 dated September 25, 2023 and subsequent Circulars issued in this regard, the latest being General Circular No. 09/2024, dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs issued by the Ministry of Corporate Affairs issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA Circulars"), and relevant provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015, and other applicable provisions of the Act, rules, circulars, and notifications issued thereunder, from time to time, that the following agenda are proposed for consideration by the Members of the Company for approval by means of Postal Ballot by voting through electronic means ("remote e-voting"):

SI No Agenda Item Increase in Authorised Share Capital and consequent alteration to the capital clause of the Memorandum of Association.

Issue create and allot 1,31,21,442 equity shares on a preferential basis to non-promoter Issue create and allot 98,91,227 equity shares to promoter & public (non- promoter) on

The Company has on 20th August, 2025 completed the dispatch of Postal Ballot Notice by electronic means to those members whose email ids are registered in the record of depositories for seeking their onsent by way of Special Resolution for matters set out in the Postal Ballot Notice. Members whose names appear in the Register of Members as on Cutoff date (15.08.2025) are entitled to vote on the Resolutions set forth in the Postal Ballot Notice. The voting rights shall be in proportion to the paid-up equity shares held by them as on Cut-off date. A person who is not a member as on cut-off date shall treat the Postal Ballot Notice for information purpose only. The Board of Directors has appointed Mr. Vivekkumar, Practicing Company Secretary, as the Scrutinizer for conducting the postal ballot in a fair and transparent manner.

In compliance with the MCA circulars, the company has provided only the remote e-voting facility to the members to enable them to cast their votes electronically. The communication of assent or dissent of the members would take place only through remote e-voting system. The company has engaged the services of CDSL for facilitating remote e-voting to enable the members to cast their votes electronically. The Voting rights of the members shall be reckoned on the cut-off date i.e. 15.08.2025. E-voting facility will be available at the website, www.evotingindia.com. Voting process through e-voting shall commence on 21st August, 2025 at 9:00 a.m. and shall end on 19st September 2025 at 5:00 p.m. The remote e-voting facility will be disabled for voting by CDSL upon expiry of the aforesaid voting period. The result of Postal Ballot will be announced by the Chairman or a person authorized by him on or before 20th September, 2025 at the Registered Office of the Company. The

n case you have any queries or issues regarding e-voting, or any member as on cutoff date has no

For Supra Pacific Financial Services Ltd

Leena Yezhuvath

Place : Mumbai

YRAMID पिरॅमिड टेक्नोप्लास्ट लिमिटेड

सीआयएन: L28129MH1997PLC112723 नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्रमांक २, २ रा मजला. शाह टेड सेंटर. राणी सती मार्ग. ागती महामार्गाच्या जवळ, मालाइ (व्रो), मुंबई, महाराष्ट्र, भारत ७०० ९७. दूरंब**नी क्रमाकः : ०**१-४४७६१५० इंमेल : cspyramidtechnoplast.com संकेतस्थळ : www.pyramidtechnoplast.com

यांच्या माध्यमातून होणाऱ्या २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती

याद्वारे सूचित करण्यात येते की कंपनीच्या सभासदांची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') गुरुवार दिनांक २५

कंपनीचा वार्षिक अहवाल, ज्यात वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच ई-मतदान सूचना यांचा समावेश आहे, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अशा सभासदांना निर्गमित करण्यात येणार आहे, ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी/ कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजेंट्स म्हणजेच बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (बिग शेअर)/संबंधित डिपॉब्रिटरी पार्टीसिपंटस बांच्याकडे उपलब्ध आहेत. समासदानी प्रत्यक्ष प्रतीची मागणी केत्यास ते प्रत्यक्ष स्वरूपा उपलब्ध होऊ शकतील. ही प्रपत्रे कंपनीचे संकेतस्थळ www.pyramidtechnoplast.com येथे तसेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com येथे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ www nseindia.com येथे आणि बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (''**बिग शेअर'')** यांचे संकेतस्थळ https://www bigshareonline.com येथे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

तसेच ई-मतदान प्रक्रियेचा तपशील इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ग्राप्त करण्यासाठी, ज्या सभासदांनी आपले ई-मेल तपशील नोंदणीकृत केलेले नाहीत अशा सभासदांनी त्यांच्या नोंदणीसाठी खालील बार्बीकडे लक्ष द्याये.

ज्या सभासदांकडे कंपनीचे इक्रिटी समभाग कट ऑफ तारीख रोजी उपलब्ध आहेत अशा सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या प्रस्तावांवर दूरस्थ ई-मतदान पद्धतीने तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीच्या माध्यमातून मतदान करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात

लाभांश अदा करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्याची अंतिम तारीख म्हणून शुक्रवार, दिनांक १२ सप्टेंबर २०२५ ही तारीख निर्धारित करण्यात आली आहे. लाभांश इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अशा सभासदांना अदा करण्यात येणार आहे ज्या सभासदांनी आपले बँक खाते तपशील अद्ययावत केले आहेत. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग उपलब्ध आहेत आणि ज्या सभासदांनी आपले बँक खाते तपशील नोंदणीकृत किंवा अद्ययावत केलेले नाहीत तर कंपनी अशा सभासदांना कंपनी/बिग शेअर/डीपी यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या पत्त्यावर धनाकर्ष जारी

नाभांश बँक खात्यात थेट जमा करण्यासाठी

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल बँक खाते तपशील संबंधित डीपी यांच्याकडे अद्ययावत करून घ्यावा.

ग्राप्तिकर कायदा १९६१ तसेच त्यात वित्त कायदा २०२० प्रमाणे करण्यात आलेल्या सुधारणांच्या अनुसार दिनांक ०१ एप्रिल २०२० पासून सभासदांना प्राप्त होणारे लाभांश उत्पन्न हे करपात्र उत्पन्न आहे आणि सभासदांना लाभांश अदा करताना कंपनीने मूलग्रोतातून लागू असलेल्या दराने कर कपात करणे आवश्यक आहे. या संदर्भात सभासदांना आवाहन करण्यात येते की, ज्या सभासदांनी आपले ई-मेल तपशील नोंदणीकृत केले आहेत अशा सभासदांच्या ई-मेल तपशिलांवर पाठविण्यात आलेल्या माहितीच्या अनुसार प्रपन्ने कंपनीला सादर करावीत. ही माहिती संकेतस्थळ https://pyramidtechnoplast.com/wp-content/uploads/2025/02/Email कंपनीचे communication-on-final-Dividend-2024-25 pdf येथे तसेच भांडवली बाजाराच्या संकेतस्थळावर उपलब्ध

पिरॅमिड टेक्नोप्लास्ट लिमिटेड करित

एसीएस : ५६९८२

दिनांक : २१ ऑगस्ट २०२५

युनियन बँक ऑफ इंडिया (पालघर पश्चिम शाखा) दुकान क्र.२, दांडेकर भवन, कुणाल लॉजजवळ, माहिम रोड, पालघर पश्चिम, जिल्हा पालघर. संपर्क क्र.:९३२१७०७७७२

कलम १३(२) अन्वये मागणी सचना

संदर्भ: ५६०६३१०००२७८५६५

दिनांक: १६.०६.२०२५ ठिकाण: पालघर

स्कूल समोर, विरार रोड, मोरेगाव, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर-४०१२०९.

. सह–कर्जदार २(अ) श्रीमती शारदा राजेश तिवारी (सह-कर्जदार) विकृपा चाळ, जुली आंटी कंपाऊंड, श्री कृष्णा नगर, जन. ए.के. वैद्य मार्ग, गोरेगाव पुव, मुंबई-४०००६५

२(ब). श्रीमती शारदा राजेश तिवारी (सह-कर्जदार) फ्लॅर्ट क्र.२०२. २रा मजला, इमारत क्र.२. श्याम दर्शन बिल्डिंग नं.१ ॲण्ड २ कोहौसोलि.. सेन्ट ॲन्थोनी हाय

स्कूल समोर, विरार रोड, मोरेगाव, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर-४०१२०९. महोदय/महोदया.

खात्यात वर्गीकृत करण्यात आले आहे. तुमच्या खात्यात दिनांक **३१.०५.२०२५** रोजी देय रक्कम रु.१६.१४.८३४.७५/- (रुपये सोळा लाख चौदा हजार आठशे चौतीस आणि पैसे पंच्याहत्तर फक्त) अशी थकबाकी आहे.

नमुद स्थावर मालमत्तेच्या तारणामार्फत प्रतिभुती हित आणि दिनांक १७.११.२०१६ रोजीचे दस्तावेज

स्थावर तारण मालमत्तेचे वर्णन खालीलप्रमाणे:

फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, इमारत क्र.२, श्याम दर्शन बिल्डिंग नं.१ ॲण्ड २ को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लिमिटेड, सेन्ट ॲन्थोनी हाय स्कूल समोर, विरार रोड, मोरेगाव, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर-४०१२०९.

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्न ॲक्ट. २००२ च्या कलम १३(२) नसार सदर सचना प्राप्त तारखेपासन ६० दिवसांच्या आत रक्कम रु.१६,१४,८३४.७५/- (रुपये सोळा लाख चौदा हजार आठशे चौतीस आणि पैसे पंच्याहत्तर फक्त) सेच लागू व्याज अधिक दंडात्मक शुल्क अधिक कायदेशीर शुल्क तसेच उर्वरित मासिकासह तुमच्याद्वारे निष्पादित कर्ज दस्तावेजातील अटी व नियमानसार दंडात्मक शल्क + कायदेशीर शल्क तसेच व्याज जमा करावे आणि तुमचे दायित्व भरावे. अन्यथा आम्ही तुमच्याकडून उर्वरित रकमेच्या वसूलीसाठी कायद्याचे न्यायालय/ ऋण वसूली न्यायाधिकरण मध्ये तुमच्या विरोधात योग्य कायदेशीर कारवाई करू

तुम्हाला विनंती आहे की, कायद्याच्या कलम १३(९३) अन्वये सदर सूचना प्राप्तीनंतर बँकेच्या परवानगीशिवाय वरील प्रतिभूतीसह कोणताही व्यवहार करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे.

तुमचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळसंदर्भात सरफायसी कायद्याच्या लम १३ चे उपकलम ८ अन्वये तरतूद आहे.

टिप: दिनांक १०.०७.२०२३ रोजी तुम्हाला वितरीत सूचना माघारी घेण्यात आली आहे. ्रभापले विश्वास यनियन बँक ऑफ इंडियाकरित सही /

PUBLIC NOTICE

Purchase flat no 706 C wing Siddh from Seller Mr FIROZ Husain Fida Mrs Amina Fidai & flat no 707 C wind Siddhi from Seller Mr. Amy Abdulrasul Jariwalla & Mrs. zaar Amyn Jariwalla in Siddhi building Riddhi Siddhi Vriddhi Chs Ltd Kalyan complex, Yari road, Versova Andheri (W), Mumbai 400 061

Any Claim, Right, Objection to the Said Property is hereby Requested to contact Mr A Virani 8085554600 Mr E D Moorthy Society Chairman 9820285645, LLB Mr Zia Ahsan Ansari 9892371919 within 14 days from this date of publication of thi notice, failing which the claim if any shall be deemed to have waived or

Date: 22/08/2025 Place: Mumba

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that, one file of property documents in the name of Aniruddha Padmasing Jadhav pertaining to account of Alturn Credo Home Finance Pvt. Ltd. has been misplaced and that, a Missing Information has been registered bearing No. 354 of 2025 at Rajangaon, MIDC Police Station, Pune, Taluka and District Pune by Mr. Surendra Singh of Crown Worldwide Private Limited having office address at C-3 MIDC Taloja, Raigad District, Navi

Mumbai-410 208. If anyone by any chance is ir possession of the said documents, kindly contact Crown Worldwide Private Limited at their office address at C-3, MIDC Taloja, Raigad District, Navi Mumbai - 410 208.

Dated: 18/08/2025

Shushank Shubham (Advocate High Court) Office No.14, Bldg. No. 29/41 Rajabahadur Compound, Above Poornima Restaurant. Fort. Mumbai-400 001 Mob.: 8608354962

जाहिर नोटीस

सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मीजे पाली, ता वसई, जि पालघर येथील गावठा मिळकतीवर सौ . ऑड्री रूफर्ट डिसिल्वा, ह्याचे राहर्त घर मालमत्ता कं .४३ /अ (२), विभाग कं .पार्ल क्षेत्र - ९७३ चौ •फुट, (ग्रामपंचायत पाली असेसमें प्रमाणे), रा पाली, नायगांव -(प .), ४० २०७ . ता वसई, जि पालघर . येथे सदर घर मिळकत अस्तित्वात आहे . तरी सदर घर मालमल मिळकत अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे किंव नाही या परिक्षणाकरिता सदर प्रकरण आमच्याकडं वित्तिय संस्था असलेल्या आमच्या अशिलांनी कर्ज पुरवठा करण्याच्या हेतुने सोपविलेले आहे, तरी सद मिळकती सबंधाने कोणाहीकडे हितसबंधाच्य इष्टीने गहाण, दान, बक्षिसपत्र, वगैरेरित्य . हस्तांतरणाच्या दष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेखं हरकत घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी सदरर्च नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १४ दिवसांच्या आ लेखी कायदेशीर पुराव्यासकट आपली हरकत आमचे) कार्यालय १२२ /११७, सत्यम शिवम शॉपीग सेंटर, पहिला माळा, नालासोपारा प ., ता वसई जि पालघर येथे सादर केली पाहिजे अन्यथ कोणाची काहीच हरकत नाही व हरकत हक्व असल्यास तो सोडून देण्यात आला आहे असे समजुन सदर मिळकत अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे असा दाखला (Clear Title Certificate) देण्यात येईल ही नोंद घ्यावी .

इेनांक ३ २२ /०८ /२०२५ सही. पेन वकील ॲन्ड सन्सकरित ॲड वेन्सन विल्यम पेन

जाहीर सूचना

लक्षात घ्या की, माझे अशिल म्हणजे श्रीमती नीना के. मेहता यांनी मळ भाग प्रमाणपत्र क्र.१४ गमावल आहे ज्यामध्ये प्रत्येकी रू.५०/- चे ५ शेअर्स असलेले विशिष्ट क्र.६६ ते ७० आहेत, जे धर्मकृपा को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या नावाने ज्ञात इमारत, ओल्ड नागरदास रोड, अंधेरी (पर्व) मुंबई - ४०००८९ मधील नटराज अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालय क्र.२ आणि संदर्भात १) श्री. किरीटभाई सी. मेहता २) श्रीमती नीना के. मेहता यांच्या नावाने जारी केले होते. सदर कार्यालय क. २ हे १ नोव्हेंबर १९८३ रोजीच्या विकी करारानुसार श्री. किरीट सी. मेहता यांनी किरीट सी मेहता एचयूएफ यांच्या नावाने विकत घेतले होते आणि कार्यालय क्र.४ हे १ नोव्हेंबर १९८३ रोजीच्या विक्री करारानुसार श्रीमती नीना के. मेहता यांनी विकत घेतले होते. तथापि, सदर भाग प्रमाणपत्र क्र.१४ जार्र करताना, चुकून १) श्री. किरीटभाई सी. मेहता २) श्रीमती नीना के. मेहता यांची नावे सदर भाग प्रमाणपः क्र.१४ वर समाविष्ट करण्यात आली आणि सदर भाग प्रमाणपत्र क.१× च्या जागी योग्य नावाने नवीन भाग

प्रमाणपत्र जारी करण्यात आले. जर कोणत्याही व्यक्तींचे विक्री, गहाणखत, भाडेपड़ा धारणाधिकार, भेटवस्तू, सुविधा, देवाणघेवाण, ताबा वारसा, वारसा किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे दावे असतील तर अशा व्यक्तींनी धर्मकपा सहकार गहनिर्माण संस्था लिमिटेडचे अध्यक्ष आणि सचिव आणि खालील स्वाक्षरीदारांना या सूचनेचे प्रकाशन झाल्यापासून १४ दिवसांच्या आत पुराव्यासह कळवर आवश्यक आहे, अन्यथा अशा व्यक्तींचा दावा, ज असेल तर. माफ करण्यात आला आहे आणि/किंव सोडन देण्यात आला आहे असे मानले जाईल. दिनांक: २२.०८.२०२५

जयेश एम. कोटाडिया

विकल, उच्च न्यायाल ऑफिस क. १. बेसमेंट शॉपर्स पॉइंट. मोती महल हॉटेलच्या शेजारी, अंधेरी पश्चिम मुंबई - ४०००५८. दूर: ९०८२६०५०८९

ठिकाण: मुंबई

ई-लिलाव सुचना (क्रेन बूमचे खराब झालेले धातूचे भाग आणि इतर

ॲक्सेसरीज) मे. तारा चंद इन्फ्रालॉजिस्टिक सोल्युशन्स लिमिटेड हॉटेल पल्लवी अविदा, साईट क्र.६, सेक्टर-१०ई, रोड

पाली, कळंबोली, नवी मुंबई-४१०२१८ यांच्या मालकीचे सुमारे २८ **मेट्रिक टन क्रेन बूमचे खराब झालेले** धातचे भाग आणि इतर ॲक्सेसरीज व्यापक ''तत्त्वाव जसे आहे जेथे आहे या आधारावर'' 'प्रति किलो आधारावर विल्हेवाट लावण्याकरिता इच्छु व खरेदीदारांकडून ई-लिलाव प्रपत्र मागविण्यात येत आहेत वरील साहित्यांचे निरीक्षण २५.०८.२०२५ र ०१.०९.२०२५ या दरम्यान श्री. नितीन-८८१०३३१८४१ यांच्याकडून पुर्व परवानगी घेऊन करता येईल. ई-लिलाव २२.०९.२०२५ रोजी होईल. ई-लिलाव प्रपत्राकरित संपर्क कुमारी खुशी, मोबा.: ९९९०८५७३८६.

सॅल्वोर सेटलर्स प्रायव्हेट लिमिटेड (लिलावकर्ते) त्ता: २०३, २रा मजला, उषा किरण इमारत, आझादप

कमर्शियल कॉम्प्लेक्स, दिल्ली-११००३३ किंवा www.salvorsettlers.com वेबसाईटवरून डाऊनलोड करावे. ई-लिलाव प्रपत्र सादर करण्याची अंतिम तारीख

०२.०९.२०२५ रोजी द.१२.३०वा. पूर्वी

जाहीर नोटीस

सार्वजनिक सूचनाद्वारे कळविण्यात येते की, श्री प्रस्थ बिल्डिंग क्र. ४९ सीएचएसएल (सोसायटी), ज्यांचे कार्यालयाचा पत्ता: बिल्डिंग क्र. ४९, श्री प्रस्थ बिल्डिंग क्र. ४९ सीएचएसएल, श्री प्रस्थ कॉम्प्लेक्स, ३ रस्ता, नालासोपारा (पश्चिम), पालघर – ४०१ २०३ येथे आहे, यांचे मालकी हक्कातील फ्लॅट क्र. बी-२०२, जो वरील पत्त्यावरच्या इमारतीत स्थित आहे, तो अर्चना शिवानंद मिश्रा, राहणार: ९/६४१, ओल्ड एमएचबी कॉलनी, गोराई रोड

बोरीवली (पश्चिम), मुंबई – ४०० ०९१ यांच्याकडे हस्तांतरित करण्याचा मानस आहे. कोणत्याही व्यक्तीला सदर मालमत्तेबाबत कोणतेही हक्क, दावे अथवा हरकती असल्यास त्यांनी त्यांच्या दावे/हरकती लेखी स्वरूपात, आवश्यक पुराव्यासह, श्री प्रस्थ बिल्डिंग क्र. ४९ सीएचएसएल चे सचिव/अध्यक्ष यांच्याकडे, वरील नमूद पत्त्यावर, या सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत सादर कराव्यात. निर्दिष्ट कालावधी नंतर कोणतेही दावे किंवा हरकर्ती ग्राह्य धरल्या जाणार नाहीत आणि मालकीहक्क हस्तांतरणाची प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने व पुढील कोणतीही सूचना न देता पूर्ण करण्यात येईल. सही

दि. २२/०८/२०२५

ठिकाण: मुंबई

ठिकाण: मुंबई

दिनांक: २२.०८.२०२५

दिनांक: २१ ऑगस्ट २०२५

ठिकाण: मुंबई

सचिव/अध्यक्ष श्री प्रस्थ बिल्डिंग क्र. ४९ सीएचएसएल

जाहीर सूचना

येथे जनतेला सूचना देण्यात येत आहे की, फ्लॅट क्र.बी/२०१, दुसरा मजला, मोजमाप क्षेत्र सुमारे २८.८१० चौ. मीटर कार्पेट एरिया. सौम्या कोहौसोलि. जया नगर. सी.एस.. रोड क्र.२. दहिसर पर्व. मंबई-४०००६८. गाव - दहिसर तालुका- बोरिवली, श्रीमती रोझिली अब्राहम आणि श्री. अब्राहम टी.जे. (संयुक्तपणे) यांच्या मालकीचा होत दि.३१.१२.२००५ रोजीच्या विक्री करारानुसार आणि भाग प्रमाणपत्र क्र.३२ अंतर्गत १५६ ते १६० असलेले प्रत्येकी रु. ५०/- चे पाच शेअर्स धारण करत आहेत. असे की, सदर श्रीमती रोझिली अब्राहम आणि श्री. अब्राहम टी.जे. यांचे अनुक्रमे १८.१२.२०२३ आणि ३०.०५.२०२० रोजी मृत्युपत्र न करता निधन झाले, त्यांच्या पश्चात सुश्री अनु अब्राहम थुडियनप्लेकेल (मुलगी) आणि श्री. अखिल अब्राहम थुडियनप्लेकेल (मुलगा) हे एकमेव जिवंत . कायदेशीर वारस आणि मयताच्या मालमत्तेचे प्रतिनिधी आहेत. सदर कायदेशीर वारसाने माझे अशिल सुश्री अनु अब्राहम थुडियनप्लेकेल यांच्या नावे त्यांचा अविभाजित हिस्सा आणि हक्क सोडले आहेत दिनांक १३.०८.२०२५ रोजीच्य गगपत्र क्र.एमबीआय२२-१५१०६-२०२५ द्वारे, सदर दस्तावेजानुसार, माझे अशिल सदर फ्लॅट क्र.२०१ च

एकमेव आणि संपर्ण मालक होईल. . माझ्या वर उल्लेख केलेल्या क्लायंटच्या सूचनेनुसार, याद्वारे दिवंगत श्रीमती रोझिली अब्राहम आणि श्री. अब्राहम टी.जे यांचे वारस किंवा दावेदार किंवा बँकेचे किंवा ज्यांचे फ्लॅट क्र.२०१/शेअरमध्ये कोणताही ततीय पक्ष हितसंबंध, हक शिर्षक. दावा किंवा आक्षेप आहेत अशा सर्वांकडन वैध दावे आणि आक्षेप या सचनेचे प्रकाशन झाल्यापासन १९ दिवसांच्या आत, दावे आणि आक्षेपांच्या समर्थनार्थ वैध कागदपत्रांसह, ४३/२५३, आमंत्रण कोहौसोलि, चारकोप सेक्टर क्र. २, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ येथील पत्ता असलेले वकील श्री. उमेश विजय जाधव यांच्याक मागवण्यात येत आहेत. त्यानंतर त्यांचा आक्षेप माफ केला जाईल असे मानले जाईल आणि त्यानंतर कोणत्याह परिस्थितीत कोणतेही दावे विचारात घेतले जाणार नाहीत.

दिनांक: २२.०८.२०२९

सार्वजनिक सूचना माझ्या क्लायंट मिस श्रद्धा दिलीप बाबर यांच्या वतीने सार्वजनिक सूचना जारी करण्यात येत आहे. त्यांनी खोली क्रमांक A/407, चौथा मजला, गोवर्धन सहकारी गृहनिर्माण संस्था (प्रस्तावित), एन. एम. जोशी मार्ग, डेलिसल रोड, लोअर परळ, मुंबई - ४०००१३ (यापुढे सदर खोली म्हणून संदर्भित) तिच्या मालकाकडून म्हणजेच श्री. यशवंत शंकर बाबर यांच्याकडून खरेदी केली आहे. ०४.०८.२०२५ रोजीच्या

करारानुसार, मुंबईच्या उपनिबंधकांकडे BBE-2/19422/2025 अंतर्गत नोंदणीकृत आहे. पार्वती शंकर बाबर या सदर खोलीच्या मूळ वाटपधारक होत्या. त्यांच्या मृत्युनंतर २२/१०/२०२४ रोजी अंमलात आणलेला आणि २२/१०/२०२४ रोजी मुंबईच्या उपजिल्हाधिकारी, मुद्रांक यांच्याकडे नोंदणी क्रमांक BBE-3/21772/2024 द्वारे नोंदणीकृत रिलीज डीड झाल्यानंतर, पार्वती शंकर बाबर यांच्या कायदेशीर वारसांनी श्री. यशवंत शंकर बाबर यांच्या नावे सदर खोलीतील त्यांचे मालकी हक्क, हितसंबंध आणि कोणत्याही स्वरूपाचा दावा सोडून दिला. त्यानंतर, म्हाडा अधिकाऱ्यांनी सदर खोली श्री. यशवंत शंकर बाबर यांच्या नावे हस्तांतरित केली.

दिवसांच्या आत अधोस्वाक्षरीकार विकलाकडे पाठवावेत, जर विहित कालावधीत कोणताही दावा नसेल तर, हरवलेल्या कागदपत्रांमुळे मालमत्तेवर कोणताही दावा नाही असे मानले जाईल. मालमत्तेचे तपशील सर्व निवासी खोली क्रमांक ए/४०७, चौथा मजला, गोवर्धन सहकारी गहनिर्माण संस्था (प्रस्तावित), एन एम. जोशी मार्ग, डेलिसल रोड, लोअर परळ, मंबई - ४०००१३, १८० चौ, फट कार्पेट क्षेत्रफळ आणि

लोअर परळ विभागाच्या सीटीएस क्रमांक: ९३ असलेल्या जिमनीच्या त्या सर्व तुकड्यांवर बांधलेली

जर इतर कोणत्याही व्यक्ती किंवा वित्तीय संस्था/संस्था/बँक इत्यादींनी सदर खोलीच्या संदर्भात कोणताही

दावा केला असतील तर त्यांनी त्यांचे दावे आवश्यक कागदपत्रांच्या पुराव्यांसह या तारखेपासून १५

सही/-ॲड. संतोष आर. पाटील ॲडव्होकेट हायकोर्ट

डी-. ग्रा. फ्लोअर. श्री पिंपळेश्वर सीएचएस लि.

एम. पी. मार्ग, करी रोड (पश्चिम), मुंबई ४०००१३

ब्लॅक रोझ इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन क्रमांकः एल१७१२०एमएच१९९०पीएलसी०५४८२८ १४५/, मित्तल टॉवर, निरमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१, भारत दूरध्वनी: +९१ २२ ४३३३ ७२०० / २२८२ ४०७५ फॅक्स: +९१ २२ २२८७ ३०२२ : investor@blackrosechemicals.com वेबसाइट: www.blackrosechemicals.con कंपनीच्या शेअरहोल्डर्सना सूचना

प्राधिकरण (लेखा, लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ (नियम) यांच्या तरतदींनसार, सधारि केल्यानुसार, कंपनीला ज्या शेअर्सच्या बाबतीत लाभांश सलग सात वर्षांच्या कालावधीसाठी न भरलेला किंवा दावा bलेला राहतो, ते केंद्र सरकारने स्थापन केलेल्या IEPF खात्यात हस्तांतरित करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन करून, कंपनीच्या सर्व भागधारकांना ७ ऑगस्ट २०२५ रोजी वैयक्तिक सचना पाठवल्या जात आहेत, ज्यांनी २०१७-१८ आर्थिक वर्षासाठी सलग सात वर्षांपासून अंतिम लाभांश रोखला नाही आणि म्हणून ज्यांचे शेअर्स आयईपीएप यात हस्तांतरित करण्यास पात्र आहेत. अशा भागधारकांची माहिती कंपनीच्या वेबसाइटवर येथे उपलब्ध आहे

jतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (IEPF)खात्यात शेअर्स हस्तांतरित करण्यासाठी शेअरहोल्डर्सना येथे कळविण्यार

येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या केलम १२४(६) आणि गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी ("IEPF"

your unclaimed Dividend.pdf ___ धारकांना विनंती आहे की त्यांनी वैयक्तिक सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रे कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सप एजंट (RTA) कडे २४ ऑक्टोबर २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी दावा न केलेल्या लाभांश रकमेचा आणि शेअर्सचा दाव . हरण्यासाठी पाठवावीत. याद्वारे सूचना देण्यात येते की जर भागधारकांकडून वैध दावा प्राप्त झाला नाही तर, कंपनी सद् नेयमांच्या आवश्यकतेनुसार पुढील सूचना न देता सदर शेअर्स IEPF खात्यात हस्तांतरित करेल कपया लक्षात तेवा की दावा न केलेल्या लाभांश रकमेबाबत आणि आयर्डपीएफकडे हस्तांतरित केलेल्या शिअसंबाबत

. कंपनीविरुद्ध कोणताही दावा करता येणार नाही. हे लक्षात ठेवावे की अशा हस्तांतरणानंतर, शेअरहोल्डर्स/दावेदाग

https://www.blackrosecemicals.com/api/uploads/inverstor_pdf/8ZPB5_1748002242Check

आयईपीएफ प्राधिकरणाकडून लाभांशासह हस्तांतरित शेअर्सचा दावा करू शकतात, ज्याची माहिती www.iepf.gov in वर उपलब्ध आहे. या प्रकरणावरील कोणत्याही माहिती/स्पष्टीकरणासाठी, संबंधित शेअरहोल्डर्स/दावेदार कंपनीला investor@ plackrosechemicals.com वर किंवा आरटीए, मेसर्स सॅटेलाइट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ऑफिस क्रमांक ए/१०६-१०७, दत्तानी प्लाझा, ईस्ट वेस्ट कंपाउंड, अंधेरी कर्ला रोड, सफेद पल, साकीनाका, मंबई- ४०००७:

दूरध्वनी: +९१-२२- २८५२०४६१/४६२ फॅक्स: +९१-२२-२८५१ १८०९ ई-मेल: kyc@satellitecorp कंपनी १६ जुलै २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार, गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (IEPFA) न सुरू केलेल्या १०० दिवसांच्या सक्षम निवेशक मोहिमेत सहभागी होत आहे. २८ जुलै २०२५ ते ६ नोव्हेंबर २०२५ ु पर्यंत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचा उद्देश गुंतवणूकदार जागरूकता आणि संरक्षणाला प्रोत्साहन देणे आहे. त्याच पहभागाचा एक भाग म्हणन, मोहिमेच्या उद्दिष्टांशी ससंगत राहण्यासाठी कंपनीने हाती घेतलेल्या अनेक पावलांपैकी एक आहे. कंपनी सतत मार्गदर्शन आणि मदतीद्वारे भागधारकांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या गुंतवणुकीचे संरक्षण

सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. ब्लॅक रोझ इंडस्टरीज लिमिटेडकरित सही/ अंकित कुमार जैन कंपनी सचिव आणि अनपालन अधिकार्र

(उप-नोडल अधिकारी)

अँपव्होल्ट्स लिमिटेड (पूर्वी क्रेस्ट सॉफ्टेक (इंडिया) लिमिटेड) सीआयएन क्रमांक: एल७२२००एमएच२०००पीएलसी१२५३५९

केबिन क्रमांक ११, ७ वा मजला अंधेरी वर्कफ्लो, टाइम्स स्क्रेअर, साल सर्व्हिसच्या शेजारी, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४०० ०६९. www.ampvolts.com compliance@ampvolts.com 1 027 8888 4684

२६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची आणि ई-मतदानाची माहिती **प्रचना** देण्यात येते की अँपव्होल्टस लिमिटेड (पर्ची केस्ट सॉफ्टेक (इंडिया) लिमिटेड (कंपनी) च्या भागधारकांची २६ व वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, १२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता व्हिंडिओ कॉन्फरन्सिंग/इत ऑडिओ-व्हिज्यअल माध्यमांद्रारे "(VC) सविधा सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय एका सामान्य ठिकाणी होणार आहे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA) जारी केलेल्या विविध परिपत्रक आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकांनुसार, नवीनतम दिनांक ०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४, कंपनीने २० ऑगस्ट २०२ रोजी २०२४-२५ आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवणे पूर्ण केले आहे. फक्त त्या सदस्यांना ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी, रजिस्टरार आणि टरान्सफर एजंट (RTA) आणि डिपॉझिटरीजकडे नोंदणीकत आहेत. पढे. कंपनी/रजिस्टरार आणि टरान्सफर एजंट (RTA) द्वारे एक पत्र पाठवले जात आहे

ज्यामध्ये वेब-लिंक प्रदान केली आहे, ज्यामध्ये वार्षिक अहवालाची संपूर्ण माहिती कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत नसलेल्या भागधारकांना उपलब्ध आहे. आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल कंपनीच्या २०२४-२५ या नियमावलीत, इतर गोष्टींबरोबरच, २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि स्पष्टीकरणात्मक विधान कंपनीच्या वेबसाइट www.ampvolts.com आणि BSE

च्या वेबसाइट www.bseindia.com वर उपलब्ध आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८, (कायदा), कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या वेळोवेळी सुधारित तरतुदी आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनी आपल्या सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगदारे इलेक्टरॉनिक पद्धतीने म तदानाचा अधिकार वापरण्याची सविधा प्रदान करण्यास आनंदित आहे. कंपनीने रिमोट ई-व्होटिंगदारे मतदान करण्यासाठी २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत VC/OAVM सुविधेद्वारे सहभागी होण्यासाठी आणि वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-व्होटिंगसाठी पूर्वा श्रेष्ठी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वा) च्या सेवा नियुक्त केल्या आहेत.

रिमोटसाठी तपशीलवार सचना एजीएमच्या नोटिसच्या नोटसमध्ये ई-व्होटिंग दिले आहे. एजीएमची सचना पर्वा शारेर्ज्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वा) च्या वेबसाइटवर म्हणजेच https://evoting.purvashare.com वर देखील उपलब्ध आहे. रिमोट ई-व्होटिंग किंवा एजीएममध्ये ई-व्होटिंगदारे मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने सप्टेंबर २०२५ ही कट-ऑफ तारीख म्हणून निश्चित केली आहे. रिमोट ई-व्होटिंग कालावधी मंगळवार, ९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता (IST) सुरू होईल आणि गुरुवार, ११ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.० वाजता (IST) संपेल. त्यानंतर मतदानासाठी रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल बंद केले जाईल. ग्जीएमच्या टिवशी ई-व्होटिंगची प्रक्रिया रिमोट ई-व्होटिंगसाठी वर नम्द केलेल्या सूचनांप्रमाणेच आहे. फक्त तेच

भागधारक, जे एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे उपस्थित आहेत आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर त्यांचे मतदान केलेले नाही आणि अन्यथा असे करण्यास मनाई नसलेले. एजीएम दरम्यान उपलब्ध असलेल्या ई-व्होटिंग सिस्टमद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले भागधारक एजीएममध्ये उपस्थित राहण्या पात्र अमतील आणि त्यांची उपस्थिती कोरमसाठी मोजली जाईल. तथापि अशा भागधारकांना एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही. एकदा शेअरहोल्डरने ठरावावर मतदान केले की, शेअरहोल्डरला नंतर त्यात बदर करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

एजीएमची सचना पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनणारी आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच ५ सप्टेंबर २०२५ रोजी शेअर्स धारण करणारी व्यक्ती कंपनी, बीएसई आणि पूर्वाच्या वरील वेबसाइटवर एजीएमची सचना पाह शकते. असे सदस्य एजीएमच्या नोट्स ऑफ नोटिसमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेचे पालन करून एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मतदानाचे अधिकार वापरतील. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी पूर्वा श्रेष्ठी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, युनिटच्या

अनुपालन अधिकारी सुश्री दीपाली धरी यांना संबोधित केल्या जाऊ शकतात. क्रमांक ९. शिव शक्ती इंडस्टिरयल इस्टेट.

जे. आर. बोरिचा मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई. ४०००११ किंवा evoting@purvashare.com वर ईमेल पाठव

किंवा ०२२-०२२-४९६१४१३२आणि ०२२-३५२२००५६ वर संपर्क साधा.

ठिकाण: मंबर्ड

(पर्वी क्षेस्ट सॉफ्टेक (इंडिया) लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) सही / विपल चौहान दिनांक: २१ ऑगस्ट, २०२५ व्यवस्थापकीय संचालव डीआयएन: ०१२४१०२१

अँपव्होल्टस लिमिटेडकरीत

Dividend:

Shareholders may please note that in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961

September 05, 2025.

Date: August 21, 2025 Place: Mumbai

Ankur Agrawa Chairperson & Director

प्राधिकृत अधिकार्र

२६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदान

preferential basis.

result will also be uploaded on the website of the company and will also be intimated in BSE.

received the postal ballot notice you may write to cs@suprapacific.com

Company Secretary

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अन्य मान्यताप्राप्त दकश्राव्य माध्यमे (''ओएव्हीएम'')

सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार सकाळी ११. ३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे ('ओएव्हीएम') यांच्या माध्यमातून, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमृद कण्यात आलेल्या विषयांच्या अनुरूप तसेच कंपनी कायदा २०१३ ('कायदा') च्या लाग अमलेल्या तरतर्दींच्या अनुसार तसेच जारात्वा वाचनाच्या अपुरत्त, तत्वच नामा कार्यक्ष रहे । जायवा) ज्या त्या अपायत्व तिराह्य का अपुरत्ता तत्व त्यासह वाचा त्या अंतरीत बनविष्यात आलेल्या विविध नियमाच्या अनुसार तसेच सामान्य परिपन्नके जे कांपीरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) यांनी जारी केले आहे दिनांकीत १९ सप्टेंबर २०२४ तसेच त्यासह अन्य परिपन्नके जी एमसीए यांनी जारी केली आहेत (वापुढे च्यांचा एकतित उछ्ठेख 'एमसीए परिपत्रके' असा करण्यात वेणार आहे) यांच्या अनुसार सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्यात वेणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या गध्यमातून उपस्थित असणाऱ्या सभासदांची संख्या कायद्याच्या कलम १०३ च्या अनुसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रक दिनांकीत ०३ ऑक्टोबर २०२४ च्या अनुसार वित्तीय वर्ष २०२४– २५ करिताचा

वार्षिक अहवाल पाहण्यासाठी वेब लिंकचा उल्लेख असलेले स्वतंत्र पत्र अशा सभासदांना पाठविण्यात येणार आहे ज्य सभासदांनी आपले ई-मेल तपशील नोंदणीकृत केलेले नाहीत. वार्षिक अहवाल तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

असे सभासद ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग आहेत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले ई-मेल तपशील आपल्या संबंधित डीपी यांच्याकडे नोंदणीकृत/अद्ययावत करून घ्यावेत

दर्शनी मूल्य रु. १०/- प्रति समभाग असलेल्या इक्विटी समभागांवर ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी 5. ०.५०/- प्रति इक्रिटी समभाग अंतिम लाभांश टेण्याची शिफारस कंपनीच्या संचालक मंडळाने केली आहे. वार्षिव सर्वसाधारण सभेत तो घोषित झाल्यास तो पात्र सभासदांना ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी किंवा त्या नंतर रेण्यात वेईल. सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेजन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनयम २०१५ चा नियम ४२ च्या अनुसार अंतिम

करून देण्यात आली आहे.

ठिकाण : मुंबई यूनियन बैंक 🕼 Union Bank

१(अ). श्री. राजेश रामचरीत्र तिवारी (कर्जदार) . शिवकपा चाळ. जली आंटी कंपाऊंड. श्री कष्णा नगर. जन. ए.के. वैद्य मार्ग, गोरेगाव पुव, मुंबई-४०००६५ १(ब). श्री. राजेश रामचरीत्र तिवारी (कर्जदार)

विषय: सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) सहवाचित कलम १३(३) अन्वये सूचना. तुम्ही उपरोक्त क्र.१ व २ आमच्या **पालघर पश्चिम शाखे**मधून पुढील कर्ज सुविधा घेतली आहे आणि तुम्ही . उत्पन्न मान्यता व योग्य लेखा नमुनाप्रमाणे आरबीआय मार्गदर्शनानुसार तुम्ही तुमचे देयके/हफ्ते/च्याज भरणा केले नाही आणि त्यामुळे आरबीआय मार्गदर्शन आणि लेखा नियमानुसार तुमचे खाते १८.०५.२०२५ रोजी **एनपीए**

तम्ही क्र.१ व २ यांच्याकडन उपरोक्त नमद खातेबाबत बँकेकडे देय रकमेचे तपशील खालीलप्रमाणे

सुविधेचा	१८.०५.२०२५ या	१९.०५.२०२५	दंड व्याज	बँकेला	एकूण देय			
प्रकार	एनपीए तारखेला देव	रोजी लागू न	(साधारण)	आलेला	रक्रम			
	थकबाकी रक्कम	केलेले व्याज		खर्च/				
				शुल्क				
सीहोम खाते क्र.५६०	₹.	₹.	-	-	₹.			
६३१०००२७८५६५	१५,६६,५१६.७४	४८,३१८.०१			१६,१४,८३४.७५			
बँकेला देय रक्कम प्रतिभुतीकरिता श्री. राजेश रामचरीत्र तिवारी व श्रीमती शारदा राजेश तिवारी यांनी खालील								
The same and the same and the same same same same same same same sam								